ASREC | Bldg No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,

(to Public Notice for E-Auction – Sale of Movable/Immovable Property

Paper Publication dated 12.11.2024 in Business Standard and Mumbai Lakshdeep

pertaining to Mr. (i) Chainpuria Shailendra Jagdish & Chainpuria Surindra Jagdish

(ii) M/s J P Enterprises Prop Shailendra Jagdish Chainpurai (iii)M/s J P Telecom 2 Prop Surindra Jagdish Chainpuria (Joint Borrower)

With reference to the PUBLIC NOTICE FOR E-AUCTION - SALE OF MOVABLE/IMMOVABLE

PROPERTY (Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

At Description of the Secured Assets, Reserve Price & EMD was wrongly mentioned please re

(India) Limited | Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

Extract of Unaudited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2024 Rs in lak Quarter ended Half year ended Year ende PARTICULARS 30-Sep-24 30-Jun-24 30-Sep-23 30-Sep-24 30-Sep-23 31-Mar-24 Un-audited Un-audited Un-audited Un-audited Un-audited Operating Income (78.41) (30.33) 99.72 (108.74) 156.64 572.13 3.96 2.65 3.51 6.61 8.97 37.98 Other Income Interest Net Profit /(Loss) before tax (96.39) (46.81) 62.03 143.20) 96.05 236.1 Tax (0.26)(0.26)(0.60)(0.52) (0.39)1.40 Net Profit /(Loss) (96.13) (46.55) 62.63 (142.68) 96.44 234.72 501 501 501 501 501 **Equity Share Capital** 501 Reserves 278.94

The above financial results for the quarter and half year ended September 30, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2024.

(0.93)

1.25

1.25

(2.85)

(2.85)

1.92

1.92

4.68

0.68

(1.92) (0.93)

- These financial results were subject to limited review in terms of Regulations 33 of the SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 by Statutory auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereon.
- Figures for previous period/year have been re-grouped /re-classified wherever necessar to confirm to current period's/year's classification.
- No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules
- The full format of the Results for the quarter and half year ended September 30, 2024 is available on the MSEI Stock Exchange website (www.msei.in) and on the website of the Company (www.djtextiles.co.in)

For Deepjyoti Textiles Limited Sd/-Sanjay Mundra Director

(DIN: 01205282

Place : Mumbai Dated: 13 November, 2024

Earnings Per Share

of Rs 10/-each

Basic

Diluted

BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED CIN - L24100MH1985PLC036547 Regd Office: Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai-400069

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2024

				(Rs.in lacs)
Particulars	C	uarter Endec	1	Year Ende
Faiticulais	30-09-2024 30-06-2024 30		30-09-2023	31-03-202
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (net)	704.15	635.47	1261.08	3126.2
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(120.15
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(324.50
Net Profit / (Loss) for the period after tax	(226.93)	(5.00)	(442.07)	(320.21
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(232.92)	(11.00)	(442.07)	(337.96
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.5
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				
a) Basic	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.61
b) Diluted	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.6

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock change websites. (www.bseindia.com) The above un-audited results for the guarter ended September 30, 2024 have been reviewed by the

- Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Anchaviyo Resort has completed part expansion of destination wedding project during the quarter
- more revenue will be generated in coming quarters. Company has surrendered working capital limits of bankers and have decided to offer fertiliser plan
- on lease cum conversion basis to improve cash flows.

 "Realty Division:- Revenue is recognised on satisfaction of performance obligation upon transfer of control of promised goods (residential) or services to customers in an amount that reflects the consideration the Company expects to receive in exchange for those goods or services. The Company satisfies the performance obligation and recognises revenue over time, if one of the
- ollowing criteria is met:

 The customer simultaneously receives and consumes the benefits provided by the Company erformance as the Company performs; or
- ii. The Company's performance creates or enhances an asset that the customer controls as the asset reated or enhanced: or
- iii. The Company's performance does not create an asset with an alternative use to the Company and an entity has an enforceable right to payment for performance completed to date. For performance obligations where any one of the above conditions are not met, revenue is
- recognised at the point in time at which the performance obligation is satisfied.

 Revenue is recognised either at point of time or over a period of time based on the conditions in the contracts with customers. The Company determines the performance obligations associated with the contract with customers at contract inception and also determine whether they satisfy the performance obligation over time or at a point in time.
- Company has received prestigious permission for thanes tallest tower up to 203 meters from civil
- The Company has received a Letter of Intent (LOI) and approval from the Thane Municipa
- Corporation (TMC) for construction of 60th floor in its ongoing project.

 The Company has obtained approval from the Town Planning Department of Palghar for the expansion of its resort to include additional rooms, a mandap, and a banquet hall to accommodate 450-500 guests for destination weddings, to be completed post-expansion. Additionally, the Company has taken an in-principle approval for a term loan of up to Rs. 25 crores from a cooperative bank and is actively pursuing the possibility of increasing its financing by an additional Rs. 25 crores througl further bank loans.
- The Company has applied under the Government of Maharashtra's Tourism Policy for availing various incentives, including capital subsidy, electricity duty relief, concessional power tariff, 9% GST set-off and interest relief for its proposed destination wedding project.
- The Company is awaiting final consent from the Department of Fertilizers (DOF) for execution of the
- lease agreement related to the fertilizer business. The agreement is expenext quarter, subject to timely receipt of the necessary approvals from DOF. 10 The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered
- For BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED Place : Mumba ate : 13/11/2024

sd/-Yogendra D Patel Chairman & Mg.Director

Format C-7

(for political parties to publish in the newspapers, social media platforms & website of the party)

Information regarding individuals with pending criminal cases, who have been selected as candidates. along with thereasons for such selection, as also as to who other individuals without criminal antecedents could not be selected as candidates

(As per the Commission's directions issued in pursuance of the Order dated 13.02.2020 of the Hon'b1e Supreme Court Incontempt petition(C)

no. 2192 of 2018 in WP(C) no. 536 of 2011) : Maharashtra Navnirman Sena Name of Political Party

Name of the Election Name of State/UT

: Maharashtra Legislative Assembly 2024 : Maharashtra

1) Name of the Constituency : 158-Jogeshwari East : Bhalchandra Gangaram Ambure Name of the candidate

Sr. No.			
1.	(1)	Criminal antecedents.	
	a.	Nature of the offence	IPC Section: 353, 341, 143, 149
	b.	Case no.	FIR No.336/2016 Jogeshwari East Mumbai Police Station Case No.200620 Of 2019
	C.	Name of the Court	Dindoshi Session Court
	d.	Whether charges have been framed or not (Yes/No)	Yes
	e.	Date of conviction, if any	NA
	f.	Details of punishment undergone, if any	NA
	g.	Any other information required to be given	The matter is still pending before the Hon'ble court for consideration.
2.	of t sha qua and and	reasons for the selection he candidate. Selection Il be with reference to the lifications, achievements merit of the candidate, not mere "winnability" at polls (not more than 100 ds)	Candidate Bhalchandra Gangaram Ambure has very strong administrative capacity. And looking at his experience he has been chosen.
3.	indi ant	viduals without criminal	in public life to hold such a senior

(2) Name of the Constituency: 158-Jogeshwari East

more than 100 words)

Name of the candidate : Bhalchandra Gangaram Ambure and so on In the case of election to Council of States or States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of

name of Constituency. Signature of office bearer of the Political Party Name and designation Nitin Vijaykumar Sardesai, General Secretary, Maharashtra Navnirman Sena

PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001 Corporate Identity No. U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in Mobile No. 96461-55525

Short Term E-Tender Eng. No. 7624/P-3/EMP-12848 dated 08.11.24

Dv.Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSTP. Roopnagar invites E-Tender ID No. 2024_POWER_129596_1 for Procurement of consumable spares for K.G. Khosla make air compressors model 2HA2QT installed at main plant & 2HA4QT, 2HA2T, 2VYDT installed at DFAH, GGSSTP, Rupnagar For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in

from 08.11.2024/ 05.00 PM onwards. Note: Corrigendum & addendum, if any will be published online at

https://eproc.punjab.gov.in 76155/12/3630/2023/38974 RTP-122/24

NOTICE

MAHINDRA & MAHINDRA Ltd.

Registered office : Gateway Building Apollo Bunder Mumbai 400001

NOTICE is hereby given that the share certificate for 544 Equity Shares bearing Folio No.C000696 Certi no. 2004172 and Distinctive no. 1250793 to 1251336 of Mahindra & Mahindra Ltd standing in the name(s) of Jayantilal Chhotalal KIKAGANESH has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s)

Date: 11.11.2024

Name of Shareholder(s) Javantilal Chhotalal KIKAGANESH

WE HAVE MOVED OUR OFFICES TO A NEW ADDRESS

New Address

Pimpalbhat, Panchal Chakki, Shop No.3, 1st Floor, Alibag, Raigad - 402 201

Wadgaon Phata, Post. Veshavi (Near Patakadevi Mandir) Gala No.4, First Floor, Tal. Alibag, District Raigad - 402 201 Dharmi Plaza, Gala No. 7, Ballaleshwar Mandir Road,

Tal. Sudhagad, District Raigad, Pin – 410 205 Cholamandalam MS General Insurance Company Limited, No.2, Dare House, 2nd Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai – 600 001. Customer Care No.: 1800 208 55 44/91 00

IRDAI Reg No. 123; CIN: U66030TN2001PLC047977





PADEL CANTEEN BRANCH Vetkar House Padel Tal-Devgad Dist-Sindhudurg Pin-416804

Email: PadelCanteen.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] (For immovable property)

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued demand notice dated: 27.05.2024 on calling upon the Borrower- M/s. Bhatnagar Mulik and Company Through its partners 1) Mr. Nilesh Balkrishna Mulik, 2) Mr. Archit Mahendra Bhatnagar & Guarantor, Mortgagor Mr. Balkrishna Shivram Mulik to repay the amount mentioned in notices aggregating Rs.17,39,109.05/- (Rupees Seventeen Lakhs Thirty

from date of NPA within 60 days from the date of receipt of said notice. The borrower/partners/Guarantor having failed to repay the amount notice is hereby given to the borrower/partners/Guarantor and the public ir general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 13th day of November 2024.

Nine Thousand One Hundred Nine and Paise Five) plus UCI & other charge

The Guarantor secured debtor in particular and the public in genera hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Padel Canteer Branch for an amount of Rs. 17,39,109.05/- (Rupees Seventeen Lakhs Thirty Nine Thousand One Hundred Nine and Paise Five) plus UCI & other charge from date of NPA within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem th

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the NA property consisting of Land and Building Survey No. 27 Hissa No. 20 Admeas and Standing House No. 845, Situated at Within Malgaon Gram Panchayat Limits Village Kumbharli, Taluka- Sawantwadi, Dist Sindhudurg, (Owned by Mr. Balkrishna Shivram Mulik, Mortgager & Guarantor). **Boundaries:**

East: Grampanchayat Road West: Landed property of Hissa No. 19 North: Landed property of Hissa No. 15 South: Landed property of Hissa No. 19

Date: 13.11.2024

Place: Malgaon-Kumbharli, Tal- Sawantwadi.

Authorised Officer Bank of India

PUBLIC NOTICE The Great Eastern Shipping Company Limited, Folio No. V44472 for 410 Equity shares Rs10/-. Certificate no 233624 Distinctive no(s) 152123573-152123982 espectively standing in the name of Virendra Gala & Raiendra B. Gala as / have bee ost and the undersigned has / have applied to the Company for the issue of duplicate of the said share certificate(s). Any person having any objection to The Great Faster Shipping Company Ltd. issuing duplicate or the said share certificates should lodge such objection with the Company at its Registere Office at 134/A. Ocean House, Dr Annie esant Road, Worli, Mumbai, Maharashtra 400018 with in one month from this date Otherwise the Company will proceed to issue

Date: 14-11-2024

e duplicate Share Certificates

society transferred share Certificate in his name on 05/12/2022.

Virendra B. Gala

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given as per instruction of my client Mr. Jayantilal M Shah that he and his mother Sitabai M Shah were owner of Flat No. 601, 6th Floor, adm. 820 Sq. Ft. i.e 76.18 Sq Mtrs. Built up area, in society known as "Girnar CHS", situated at Ramtekdi Liinking Road, Kandivli (W), Mumbai 400 067, and his mother Sitabai M. Shah had died on 22/07/2011, leaving pehind her predeceased Husband Shri, Manmal Mulchand Shah, had died on 26/06/1981 and one son Mr. Javantilal M. Shah as only heirs and

Any person or institution having any right claim to have any charge, encumbrance right, interest or entitlement of whatsoever nature over the said property/flat and or share of Society by way of Inheritance, Sale, Mortgage, Charge, lease, lien, icense, gift, exchange possession or encumbrance or otherwise howsoever s hereby required to intimate to the undersigned at our office at Shop No. I/C. Laxmi Keshav CHS. Ground floor r. Ramesh Pradhan Road, Near New English School, Naupada, Thane (W) -400 602, within 15 days for the date of Publication of this Notice of such claim. f any with all supporting documents failing which my client shall proceed further without reference to such claim and the claim of such person shall be reated waived and not binding on my

Sd/ Siddhesh H Raul Adv. High Court

TENDER NOTICE PUBLIC NOTICE

tents of the Notice dated 12.11.2024 shall remain unchanged

Description of the Secured Assets

Pent House (3BHK) No 2 on 4th & 5th Floor having built up

area of 956.68 sq.ft (carpet area-890 sq.ft), Shiv Parvati CH

situated at Plot No 35, Sector no.17, Near Tej Vedanat Hospita

& Gurudwara, Koparkhairne, Navi Mumbai 400709.

To whomsoever it may concern Our client, Axis Bank Ltd,("Bank") states that Mr. Atul Ankushrao Bhoite is the absolute owner of the property being Flat No.1702, 17th Floor, Tower No.6, Topaz Hex City, Rohinjan, Panvel, Kharghar, Navi Mumbai, District Raigad - 410210.

Raigad-410210.

The Original of the said document being (1) Original Sale Deed No. 7988/ 2013 dated 01st November 2013 in favour of Mr. Atul Ankushrao Bhoite along with Original Registration Receipt and Index II duly dated 01st November, 2013 registered with the sub Registrar Panvel-3. (2) Original Noc dated 01st November, 2013 Issued By Supreme Construction And Developers Pvt. Ltd. in favour of Axis Bank Ltd. (3) Three Original Payments receipts for the amount of Rs.312571/- issued by Supreme Construction And Developers Pvt. Ltd. in favour of Atul And Developers Pvt. Ltd. in favour of Atul Bhoite (4) Original Demand Letter dated 16th November, 2013, were lost by our client, while in their custody. The said property is in possession of Mr. Atul Ankushrao Bhoite and is absolute free from any encumbrance

notice. If we do not receive any claim from any person within 15 days, it will be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance, and no one has any claim over this property.

Public Notice

Notice is hereby given that the Certificate (s) for the under mentioned Securities of the Company has been Lost / Misplaced and the holder(s) of the said Securities / applicant s nave/has applied to the Company to issue Duplicate certificate (s) Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with

the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

Name & Address	Kind of Securities	NO OT		Distinctive	Nos.	Certific		
of Share holder	& face value	Securiti	es	From	To	No.		
Mammen	Equity shares with	360	73	8868372-7	38868731	577314		
Kizhekkaparampil	F,V RS.10/-							
Varghese								
Molly Mammen	Folio No.	360	10	80168641	-1080169000	602404		
Leena Mariea	0026634							
Mammen		Total						
4699,Fossil Vista ,		720						
Dr.Apt. 3102, Haltom								
City Texas , TX 76137								
USA								
	Mammen Kizhekkaparampil Varghese							

Date: 14.11.2024

Molly Mammen & Leena Mariea Mammer (Name of the Share Holder /Applicant)

Sealed Item Rate tenders are invited for Civil & Structural

correct as follows

Date: 14.11.2024

If any person has any claim or interest over the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant document to us within 15 days of this public

Adv. Sachin Kamble Advocate High Court Address: 101, 1st Floor, Manas Building, Kharkar Ali, Thane (west) – 400 601. Mobile No.: 9833503652.

Godrej Consumer Products Ltd

Reg. office :- 4th Floor, Pirojshanagr ,Eastern Express Highway Vikhroli(East) Mumbai-400 079.

proceed to issue duplicate Certificate(s) without further intimation 14

Place : Mumbai ID INFO BUSINESS SERVICES LIMITED CIN: L72900MH1968PLC287172

Repairs, Waterproofing, Plumbing & Painting Work of

CHANDIVALI SWAPNAPURTI

Mhada Colony, Chandivali, Powai, Mumbai - 400072. Γender forms are available from VERSATILE CONSULTING **ENGINEERS**

230/250, Arun House, Ground floor RSC - 46, Gorai-2, Borivali (West), Mumbai - 400 091. Tel: 9920115458 / 9029869000 From - **14.11.2024** to **27.11.2024** Time:- 11.00 a.m to 5.00 p.m

Cost of tender document Rs. 5,000/- payable by Pay Order in favour of society. (Non Refundable)

► PUBLIC NOTICE ◀

ublic at large is hereby informed that. Mr Ashok Kumar Walia has expired intestate o 11/11/2022 and he was the sole and absolute owner of Flat bearing No. 23, idmeasuring 480 Sq. Ft. (Carpet) area or he 3rd Floor in Building No. 2 of the RA. LAXMAN Co-op. Housing Society Ltd standing on the plot of land bearing Surve No. 6 (pt) & 7(pt), Village - Kopri, lying, bein and situated at Opp. Nakhwa High Schoo Kopri Colony, Thane (East) - 400603. Following people have come forward as hi

legal heirs in respect of the Flat hereinabov nentioned - (1). Mrs. Kalpana Walia, (2) Miss, Prerna Walia, (3), Miss, Nupur Walia & (4), Mr. Spandan Walia

They have represented to me that they are the only surviving legal heirs of Late MR ASHOK KUMAR WALIA. If any person/s bank/s, financial institution/s or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the said flat, shall i writing raise their objections within 15 day from the date of this notice to Adv. Muska Ramesh Paryani, Shop No. 13, Gautar Arcade CHS Ltd, Kopri Colony, Than (East), Mob. 9769742310, otherwise suc claim will be considered as waived and n claims shall be entertained thereafter. Adv. Muskan Ramesh Parya

Bombay High Cour Date: 14-11-2024 Place: Thane

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of

the companies (Authorised to Register) Rules, 2014]

Reserve Price FMD (Rs. in

Authorised Office

ASREC (India) Ltd

(Rs. in Lakh)

Notice is hereby given that pursuance of sub-section (2) o section 366 of the Companies Act 2013, an application has been made to the Registrar at Central Registration Centre, Manesar, Harvana that M/s ORIVA CONSUMER PRODUCTS, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a compan limited by shares,

The principal objects of the compan are as follows:

To carry on the business in India o abroad as manufactures, packers processor and dealers whether as wholesaler or retailer or exporter o importer or principal or as agent in al kinds of premium food products including dry fruits, food grains spices, dals and pulses and services including de-shelling of Almonds and Walnuts, processing of dry fruits packaging and delivery and Warehousing facilities for its clients.

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at D 22/6. Shakti House, MIDC Thane Belapur Road, TTC Industria Area Navi Mumbai 400705

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Plot No. 6, 7, 8 Sector 5. IMT Manesar, Distric Gurgaon (Haryana), Pin Code 122050 within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the company at its registered office

Dated this 14th day of November 2024 Place : Mumbai

Name(s) of Applicants 1. MRS. SANGEETA RAJAN SHAH

2. MRS. RIDDHI SAMKIT SHAH 3. MRS. VAISHALI KEDAR RUPAREL

4. MR. SUNDARAM PADMANABHAN 5. MRS. MEENA VIRAT SHAH

6. MRS. AARTI ALOK SHAH 7. MRS. TEJAL VISHAL MEHTA 8. MRS. PURVI SHAH 9. MRS. RONAK SIDDHARTH DOSHI

104, MAHINDER CHAMBERS, W. T. PATIL MARG, CHEMBUR, MUMBAI - 400071 • Email: info@idinfo.co.in • Website : www.idinfo.in

Extract of Standardie Financia						(₹ in Lacs
			Standalone			(
Particulars	3 Months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Half yea	r ended	For the year ended
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	-	-	1.35	-	2.70	2.70
Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.17)	(4.47)	(0.22)	(5.64)	(3.57)	(6.44)
Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.17)	(4.47)	(0.22)	(5.64)	(3.57)	(6.44)
Net Profit/ (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.17)	(4.47)	(0.22)	(5.64)	(3.57)	(6.44)
5. Total Comprehensive Income for the period (after Tax)						
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other						
Comprehensive Income (after tax)	(1.17)	(4.47)	(0.22)	(5.64)	(3.57)	(6.44)
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	125.00	125.00	125.00	125.00	125.00	125.00
7. Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)		-				
8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)						
Basic:	(0.09)	(0.36)	(0.02)	(0.45)	(0.29)	(0.52)
Diluted :	-					

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full Format of the quarterly unaudited financial results are available on the Stock Exchange's website. 2. The above results have been repared by the Board of Directors in their meeting held on 13" November, 2024. 3. The above results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended. 4. The company has received Nil complaint from shareholders during the year ended on 30.09.2024. 5. Provision for laxation will be made at the end of the year Name - Kannan Krishnan Nai Place : Mumbai Date : 13th November, 2024 DIN - 00014414

CIN:

SADHAV SHIPPING LTD.

CIN No. L35100MH1996PLC101909 Reg Office: 521, 5th Floor, Loha Bhavan, P D Mello Road, Masjid East, Mumbai - 400009.

Corporate Office: 618, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

Email Id: cs@sadhav.com, accounts@sadhav.com, Website: www. sadhavshipping.com

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results

·				(₹ In Lakhs)
Particulars	Н	alf Year Ende	ed	Year ende
		April 2023 to Sept. 2023	October 2023 to Mar. 2024	to Mar. 2024
Revenue from operations	Audited 3758.44	Audited 3368.91	Audited 5055.72	Audited 8424.63
·				
Other Income	25.81	16.78	28.89	45.67
Total Income	3784.25	3385.69	5084.61	8470.3
Net Profit/(Loss) for the period from ordinary activities				
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56
Net Profit/(Loss) for the period before Tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56
Net Profit/(Loss) for the period after Tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	455.07	406.97	507.54	914.51
Total Comprehensive Income for the period				
(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
& Other Comprehensive Income (after tax)	455.07	406.97	507.54	914.51
Paid up Equity Share Capital	1435.26	*295.25	*1435.26	*1435.26
(Face Value Rs. 10/- per share)	10	10	10	10
Other equity	7821.01	4206.18	3159.76	7365.94
Earnings per share				
(a) Basic	3.17	13.78	3.54	6.37
(b) Diluted	3.17	13.78	3.54	6.37
Notes:				

1. The Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the half year

Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 is available on the website of Stock Exchanage on www.nseindia.com. and on Company's website on www.sadhavshipping.com.

30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

*4. The Paid up Equity Share Capital of the Company has been increased during in the Financial year 2023-2024 pursuant to Bonus issue & IPO. For and on behalf of the Board of Directors Sadhav Shipping Limited

Vedant Choudhur

Whole Time Director & CEO (DIN: 07694884)

AJCON GLOBAL SERVICES LIMITED

■ Stock & Currency Brokers ■ DP ■ Merchant Bankers ■ Corporate Advisors **Extract of Unaudited Consolidated Financial Results for the** Quarter and Half Year ended 30,09,2024

Quarter and nam rear ended 50.05.2024					
Sr.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	
No.	runcoluis	30.09.2024	30.09.2024	30.09.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1.	Total Income from Operations	589.18	1036.64	302.35	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	97.44	144.53	38.65	
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	97.44	144.53	38.65	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	72.91	108.16	30.21	
5.	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	71.76	106.10	27.62	
о.	Equity Share Capital	044.00	044.00	044.00	
7	(Face Value per share Rs. 10/- each)	611.62	611.62	611.62	
١.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of				
	the previous year	1683.07	1683.07	1683.07	
g	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	1003.07	1003.07	1003.07	
u.	(for continuing and discontinued operations)				
	(Basic & Diluted)	1.17	1.73	0.45	

Brief of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended

30.	09.2024 is as follows:			(₹. In Lakhs)
Sr.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
No.	Turncolurs	30.09.2024	30.09.2024	30.09.2023
Ш		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Income from Operations	566.39	992.74	274.48
2	Profit Before Tax	87.62	126.53	20.61
3	Profit After Tax	65.57	94.68	16.83

The above results have been reviewed by Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 13.11.2024.

> For Aicon Global Services Ltd Kaushal Shukla

NOTICE is hereby given that (1) Mr Bipin Dwarkadas Chikhal, (2) Mr Mukund Dwarkadas Bhatia, Niranian Dwarkadas Chikhal. (4) Mrs Jyoti Suresh Mulani, (5) Mrs. Vinodin Jaysinh Bhatia, (6) Mr. Ronak Jaysinh Bhatia, (7) Mrs. Nishigandha Bima Dhami, (8) Mrs. Khushboo Vijay Ashar (9) Mrs. Sarla Suresh Bhatia, (10) Mr Manjul Suresh Bhatia, (11) Mrs. Neha Amit Rao, (12) Mrs. Chandrika Jitendra Chikhal, (13) Mr. Jatin Jitendra Bhatia, (14) Mrs. Aarti Jay Udeshi, (the "Owners"), are the

Owners of and seized and possessed of

and/or otherwise well and sufficiently

entitled to the property as described in

the schedule hereunder written ("the

PUBLIC NOTICE

said Property"). The said Owners, have granted to m client development rights in respect of the said Property and my client is entitled inter alia, to demolish the existing structures, construct new building/s of the said Property and sale the premise therein save and except the premises to be allotted to the tenants therein.

The said Owners, have further represented to my client that the entire bungalow structure, Chawl Structure one Independent/Separate Room and the Godown is in their occupation and possession save and except three room which are occupied by tenants.

All person having any claim/objection ir respect of the undermentioned property or any part thereof including claim/objection as and by way of sale exchange, mortgage, gift, lien, trust lease, possession, inheritance easement, license, tenancy development rights or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at the addressed mention below within 14 (fourteen) days from the publication hereof, otherwise, the same fany, will be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (of Said Property)

All that piece and parcel of land bearing CTS no. 238/A, 238/A1 to 238/A12 totally admeasuring 1754.40 sq. mtrs (after deducting the road set back area o 221.0 sq. mtrs.) as per Property Registered Card, of Village Kanheri Taluka Borivali situated, lying and being at Kasturba Road No. 1, Borivali (E Mumbai - 400 066 togetherwith the Bungalow standing thereon and popularly known as Vrajbhumi and also a Chawl Structure, an Independent Separate room plus Godown standing thereon and bounded as follows: On or Towards the North: By CTS no

On or Towards the South: By CTS no 237 On or Towards the East: Partly By CTS

On or Towards the West: By Kasturba Road no 1 Date : 14.11.2024 Place : Mumbai Adv. Mansi Jani

no 241 & partly by CTS no 239

Advocate for Developer Resi: B-1004, Ratna Mohan (Triveni

CHSL, Dattapada Road, Rajendra Nagar Borivali (E), Mumbai - 400 066 Office: Shop no 5A, Prem Nagai Building no 2, Dariayanani CHSL, Prem

Sd/-

242A

Place : Mumbai Date : 12th November, 2024

SADHAV

Date: 13.11.2024

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarte and Half Year ended 30.09.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2024 are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and on Company's websites i.e. www.ajcononline.com

Company Secretary A39234

Nagar, Opp. Mandpeshwar Garden Borivali (W),Mumbai – 400 092



नालासोपारा पश्चिम येथील कौशिक सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासासाठी नामांकित विकासकां कंडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

७/१२ प्रमाणे संस्थेच्या नावे कन्व्हेन्स डिड झालेले क्षेत्र ११३९ चौ. मीटर.

दस्ताऐवज कार्यालयात् रोख् / धनादेश / पी.ओ. डी.डी. द्वारे रुपये २५००० /- (परत न करण्यायोग्य) मेसर्स आराध्या असोसिएटस नावाने भरल्यावर, दिनांक ११/११/२०२४ त २४/११/२०२४ दरम्यान सकाळी ११ ते संध्या

प्री-्बिड् बैठ्क् पीएमसी ला संपर्क करून घेतलेल्या वेळेत संस्था कार्यालयात आयोजित केली जाईल

निविदा कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ०८/१२/२०२४ पर्यंत सुकाळी ११ ते संध्या. ५ या वेळेत ठिकाण पीएमसी कार्यालय आहे

दिनांक ०८/१२/२०२४ पर्यंत किमान ३ निविदा जमा न झाल्यास उपरोक्त निविदा उपलब्ध व सादर करण्याची नमूद मुदत द्वितीय ७ दिवस वाढवण्यात येईल.

कोणतेही कारण न सांगता कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा हक्क संस्थेला आहे.

पी एम सी. कार्यालय पत्ता मेसर्स आराध्या असोसिएटर

बी - १०७, न्यू प्रियंका अपार्टमेंट

वीर सावरकर मार्ग, विरार पूर्व, पालघर ४०१३०५ संपर्क: - +९१ ८४०८८४६५२ँ५/७७३८२२२२५५ संस्था कार्यालय पत्ता

कौशिक सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड प्लॉट नं ०८ सर्वे नं ३७ सोपारा, लक्ष्मीबेन छेडा मार्ग नालासोपारा पश्चिम पालघर ४०१ २० संपर्क :- +९१ ९३२१२९३४०३/ + ९१७६६६७९४४६३

asrec India) Limited

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

(जंगम/स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिता जाहिर सूचना – बिझनेस स्टॅंडर्ड आणि मुंबई लक्षदीप मध्ये दि.१२.११.२०२४ रोजीच्या वृत्तपत्रात प्रकाशनाशी संबंधीत (१) श्री. चैनपुरिया शैलेंद्र जगदीश आणि चैनपुरिया सुरिंद्र जगदीश (२) मे. जे पी एंटरप्रायझेस मालके-शैलेंद्र जगदीश चैनपुरिया (३) मे. जे पी टेलिकॉम २ मालक-सुरिंद्र जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिताच्या जाहिर सूचनेच्या संदर्भात-(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अंतर्गत) प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन, आरक्षित मूल्य आणि इरठेचा चुकीचा उल्लेख केला गेला आहे, कृपया खालीलप्रमाणे बरोबर वाचा.

लाट क्र.	प्रतिभूत मालमत्तेचे तपशील	आराकत मुल्य (ह. लाखात)	६५० (रु. लाखात)
	पेंट हाउस (३वीएचके) इ२, चीथ्या आणि पाचव्या मजत्यावर मोजमाप क्षेत्र ९५६.६८ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र (कारपेट क्षेत्र-८९० ची. फूट), शिव पार्विती को.ही.सो., प्लॉट इ ३५, सेक्टर इ१७, तेजवेदनात हॉस्पिटल आणि गुरुद्वाराजवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९.		१०.७१

दि.१२.११.२०२४ च्या सूचनेतील इतर बाबी अपरिवर्तित राहील.

स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या विक्रीची सूचना (परिसमापकात) कारखाना: प्लॉट क्रमांक १ बी, सेक्टर १, फेज ३, गट क्रमांक ५०, ५१, ५२ आणि ५३,

पार्वती को ऑप. इंड. इस्टेट लिमिटेड, याद्रव, इचलकरंजी, कोल्हापूर ४१६१४६. **नोंद कार्या.** फ्लॅट २६-ए, १ला मजला, ए-३, नारायण पी चांदिवली रोड, साकीविहार, साकीनाका, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, भारत

(दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत विक्री)

वालील स्वाक्षरीकर्ता परिसमापक स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) ('कॉर्पोरेट धनको'), माननीय एनसीएलटी **आश्रयाच्या आधाराशिवाय** विक्री करण्याचा हेतूने नियुक्त केलेला आहे. ई-लिलाव सेवा प्रदाता मे .नॅशनल ई-गव्हर्नेन्स सर्विसेस लि. (एनईएसएल) (वेबसाइट: https://nbid.nesl.co.in/app/login) द्वारे अधोस्वाक्षरीद्वारे विक्री केली जाईल.

२०वी ई-लिलावाची तारीख आणि वेळ	मंगळवार १७ डिसेंबर २०२४ रोजी, दु.३.०० ते सायं.५.०० वा.
संभाव्य बोलीदाराने ईओआयसह केवायसी दस्तऐवज, पात्रता निकष दस्तऐवज इत्यादीसह इरठे जमा करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत
पात्र बोलीदारांच्या घोषणेची तारीख	शनिवार ०७ डिसेंबर २०२४ पर्यंत
पात्र बोलीदाराकडून लिलावाच्या अंतर्गत मालमत्तेची तपासणी / योग्य परिश्रम करण्याची तारीख आणि वेळ	शनिवा, १४ डिसेंबर २०२४ रोजी (श्री. सुधांशू पांडे यांना एक दिवसाच्या पूर्वसूचनेसह - मोबा ९८२१९१६१९०) स.११:०० ते दु. ३.३० (रविवार आणि महाराष्ट्र राज्य सुट्टी वगळता)
घोषणापत्र फॉर्म आणि इसारा रक्कम ठेव (इरठे) जमा करण्याची शेवटची तारीख	शनिवार, १४ डिसेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा. पर्यंत

अ. क्र.	वणन (मालमत्ता)	राखाव कमत (रू.लाखात)	इसारा (राखाव किमतीच्या ५%) (रू.लाखात)
ब्लॉक १	मालमत्ता ब्लॉक १: स्ट्रक्वर हार्ऊसिंग एम्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) असलेला भूखंड ज्यामध्ये विद्यमान भूखंड १ बी चे ३,३००.०० ची.मी./ ३५,५०८.०० ची.फू. अशा प्रकारे ईटीपी प्लांट असलेल्या मालमता ब्लॉक १ चे प्रकृण कोत्र ४,४४८.०० ची.मी./४४,६३२ ची.फू. आहे. पुढे, जिमनीवरील ईटीपी संरचनेत टाकी संरचनांचा समावेश होतो (जसे की हॉपर बॉटम टॅंक, प्राथमिक आणि दुख्यम स्पष्टीकरण, यूएएसबी अणुभट्टी)	१५०	૭.૫૦
ब्लॉक २	मासमत्ता क्लॉक २: ईटीपी नसलेल्या प्लॉटमध्ये विद्यमान भूखंड क्र.१ बी चे उर्जीत क्षेत्र (ईटीपी व्यक्तिरक्त) समाविष्ठ आहे २,७००.०० ची.मी./ १९,०५२.०० ची.फू. आणि विद्यमान प्लॉट १ सी ९५,९५२.०० ची.मी./ १,६३,०३६.०० ची.फू. चे क्षेत्रमळ् (ईटीपी व्यक्तिरक्त). अशा प्रकारे सालमत्ता ब्लॉक २ चे एकूण क्षेत्रमळ् जे ईटीपी प्लॉट व्यक्तिरक्त जमीन आहे १७,८५२ ची.सी.१९,९२,०८८ चीत्स फूट. या ब्लॉकमध्ये काही संप्तना आहेत ज्या वापरात नाहीत. पुढे जमिनीमध्ये झारतीचा समावेश आहे ज्याचे अंदाजे बिल्ट-अप क्षेत्र ४६,२४६.५० ची. फूट.	४६३	२३.१५

टीप : वरील दोन्ही ब्लॉक प्लॉट क्र. १-बी आणि १-सी, गाव-याड्राव, गट क्रमांक ५०,५१,५२ आणि ५३, पार्वती सा औद्योगिक वसाहत, सेक्टर-१, फेज-३, तालका -शिरोळ, जिल्हा- कोल्हापर, शिरोळच्या स्थानिक हद्दीत, प्लॉटचे कोणते; स्पष्ट सीमांकन नसत्यामुळे, प्लॉटचे सीमांकन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्यवस्था करणे आणि स्वतःच्या खचनि स्वतंत्र प्रवेश तयार करणे ही यशस्वी बोलीदाराची जबाबदारी असेल. याची जबाबदारी परिसमाकाची राहणार नाही.

बोलीदार तपशीलवार अटी व शर्ती आणि निविदा दस्तऐवज (प्रक्रिया मेमोरँडम) संकेतस्थळांवर पाह् शकतात: https: nbid.nesl.co.in/app/login आणि लिलाव विक्री सूचनेकरिता www.ibbi.gov.in ला देखील भेट देऊ शकतात. ईमेल araventhanse@nesl.co.in, ipso oort@nesl.co.in च्या माध्यमातृत संपर्क साधू शकतात किंवा खाली स्वाक्षर केलेल्यांना snnehaworld@gmail.com वर लिहा किंवा संपर्क क्रमांकः श्री. अरवेंथन एसई +९१-९३८४६७६७०९, किंवा श्री. सुधांशू पांडे यांच्याशी क्रमांक +९१-९८२१९१६१९० वर संपर्क साधू शकता.

बोली किंमतीचे व्याज, शुल्क किंवा लागू करांसह पेमेंट यशस्वी बोलीदाराने ई-लिलाव विक्री प्रक्रिया मेमोरँडममध्ये नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण केले पाहिजे आणि तसे करण्यात अयशस्वी झाल्यास तो दंडात्मक कारवाईसाठी जवाबदार असेल, यासह परंतु जमा केलेली रक्कम जप्त करणे आणि विक्री रद्द करण्यापुरते मर्यादित नाही. आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) रेप्युलेशन, २०१६ च्या नियमन ३१ए(१)(ह) नुसार, म्हणजे भागधारक कन्सल्टेशन कमिटीशी सल्लामसलत करून, परिसमापक वाजवी कालावधीसाठी नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी पेमेंट कालावधी वाढविण्याचा विचार करू शकतो.

हे आमंत्रण संभाव्य बोलीदारांना आमंत्रित करण्याचा अभिप्रेत आहे आणि विक्री प्रभावी करण्यासाठी परिसमापक र्किवा कॉर्पोरेट कर्जंबर सांच्याकडून कोणत्याही प्रकारचे बंधनकारक बंधन तयार करत नाही, परिसमापकाला कोणतीही किंवा सर्व प्रस्तान को कर्जंबर सांच्याकडून कोणत्याही प्रकारचे बंधनकारक बंधन तयार करत नाही, परिसमापकाला कोणतीही किंवा सर्व प्रस्तान को स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पुढे ढकलण्याचा/रह करण्याचा किंवा लिलावाच्या प्रक्रियेतून कोणतीही मालमत्ता किंवा तिचा भाग कोणत्याही टप्यावर काढून घेण्याचा किंवा कोणत्याही इच्छुक पक्ष/संभाव्य गुंतवणुकदार/बोलीदाराला कोणत्याही दायित्वाशिवाय अपात्र ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. विक्री सूचनेतील कोणतीही पुनरावृत्ती https:// nbid.nesl.co.in/app/login या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. सर्व बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी वेबसाइटला

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.११.२०२४

स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) चे परिसमापव **आयबीबीआय नोंट क**ः आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००७९२/२०१७-२०१८/११३५ **पत्ता:** ३१-ई, बीकेसी सेंटर, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५

ठिकाण : मुंबई

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालयः इ–१०२, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र, भारत. ई–मेल:banasfin@gmail.com, बेक्साईट:www.banasfinance.wordpress.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	एकमेव		एकत्रित		
संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष
३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षत
८२०.२४०	£00.488	9820.028	८२०.२४०	£00.488	9820.028
-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928
-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928
-9038.404	-७२५.३८९	-9049.982	-9038.404	-७२५.३८९	-9049.9६२
-9038.404	-७२५.३८९	-9049.982	-933.200	-६४७.४२७	-9460.832
८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७
-9.944	-0.690	-9.9६५	-9.9६५	-9.082	-9.084
-9.944	-0.690	-9.9६५	-9.9६५	-9.082	-9.084
	तिमाही ३०.०९.२४ अतेखापरिक्षेत ८२०.२४० - १०१४.७९७ - १०१४.७९७ - १०३४.५७५ - १०३४.५७५ ८९५७.७६७ - १.१५५	संपलेली संपलेली तिमाही ३००९.२४ ३००९.२३ अलेखापिक्षित अलेखापिक्षित ८२०.२४० ६०७.५४४ – १०५४.३८९ – १०५४.४९५ – १०५४.४९५ – १०५४.३८९ – १०३४.५७५ – १०५४.३८९ ८९५७.७६७ – १९५५ – १०५५ – १०५५ – १०५५ – १०५५ – १०५५ – १०५५ – १०५५ – १०५०	संपलेली संपलेली संपलेले तमाही अर्थवर्ष ३००२.२४ अलखपरिक्षेत अलखपरिक्षेत अलखपरिक्षेत अलखपरिक्षेत ८२०.२४० ६०७.५४४ १४२०.७८४ – १०४४.४८९ – १०४०.९८४ – १०४५.३८९ – १०४०.१८४ – १०३४.५७५ – १०३४.५७५ – १०३४.५७५ – १०३४.५७५ – १०३४.५७५ – १०३४.५७५ – १०३५.३८९ – १०५९.९६२ – १०३४.५७५ – १०३४.५०५ – १०३४.५०५ – १०३४.५०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०३४.४०५ – १०४५ –	संपलेली संपलेली अर्थवर्ष तिमाही ३००९.२४ ३००९.२३ ३००९.२४ ३००९.२३ ३००९.२४ ३००९.२४ ३००९.२४ ३००९.२४ ३००९.२४ अलेखापिका अर्लखापिका अर्लखापिका उपाय प्राप्त १९७१.४० १००५४४ १४२७७८४ ८२०.२४० १००५४७९७ १७२५.३८९ १००४८०,२८४ १००५४७९७ १००५४.५८९ १००५५.९६२ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०३४.५७५ १०५५.६६२ १९३३.२०७ ८९५७७६७ ८९५७७६७ ८९५७७६७ १०५५ १०५५ १०५५ १०५५ १०५५ १०५५ १०५५ १०५	संपलेली संपलेली तमाही अर्थवर्ष तमाही तिमाही अर्थवर्ष तिमाही तिमाही अर्थवर्ष तमाही तिमाही अर्थवर्ष तमाही तिमाही अर्थवर्ष तमाही तमाही अर्थवर्ष तम्बर्धर विश्वर क्षेत्रवार्षिक्षत अर्थवर्षिक्षत अर्थवर्षिक्षत तम्बर्धर विश्वर व

ा**टप**ः सबा (ालास्टग अण्ड अदर ाङस्कलाजर राक्कायरमट्स) रच्युकशन्स, २०१५ च्या ानयम ३३ अन्वय स्टाक एक्सचजसह सादर करण्यात आलल एकमेव व एकत्रित त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.banasfinance.wordpress.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/

डीआयएन:००२९०९५९

दिनांक: १३.११.२०२४ ठिकाण : मुंबई

asrec इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, सॉलिटेअ (India) Limited कॉपीरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

परिशिष्ट-४-ए गन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर्स् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचित सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व नियम ९ अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचन

ज्याअथा, अंदुरेक (इंडिया) लिमिटेड हे सिक्युरिटायझेन अंग्ड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे (यापुढे अंड्ररेक) आणि वस विकास सहकारी बैंक तिमिटेड यांच्यासह दिनांक ०४.०१.२०२२ रोजीचे करारानामाच्या आधारावर कर्जदार खात्या प्रतिभृत पनको आहेत आणि मुळ सावको चसई विकास सहकारी बैंक लिमिटेड यांच्याकडून खालील प्रतिभृतीसह मे शाम इनेक्ट्ररोस फ्रा. ति. आणि जिंबा त्यांचे संचालक व जामिन्दार १) श्री. सतीय शाम चाफेकर, १) श्रीमती शीतर संतोष चाफेकर आणि जामिनदार ३) श्रीमती मंदा शाम चाफेकर यांचे प्रतिभुत ऋण प्राप्त केले आहेत.

सताच वाजकर जाग जागनपुर २) ब्रानता नद्दा राम वाजकर चाच आरापुर कर आर कर जारा. आधिकृत अधिकारी, अं**इरोरक (इंडिया) तिमिटेड** यांनी सिक्युरीटायझेमन ॲन्ड रिकन्ट्ट्रकम ऑफ फिनात्रियल ॲसेटर ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ (सरफायमी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये ०३.११.२०२२ रोजी मागणी सूचन वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार, संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार **मे. जोबन फॅशन्स प्रा.लि**. यांना देर क्षिम के अहैं ८६,८९,२९८/ – (क्रिये चार कोटी अड्सप्ट लाख एकोणनव्यत् इता तेर्ने अंदर्ग कराने वार्ति हैं इक्स के अहैं ८,८९,२९८/ – (क्रये चार कोटी अड्सप्ट लाख एकोणनव्यत् इता तेर्ने अंदर्ग फाके) तसेच दिना वे ३९.१०.२०२२ पासून त्यावरील व्याज जे वसई विकास सहकारी बँक लिमिटेड यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्य कर्जाबावत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

कजाबावत आहे त सदर सुचना तारखपासून रहा (दसतात जना करण्यात कठावण्यात आले हात. कर्जवात कर्जवात, संयुक्त /सह-कर्जवार/प्रमिद्दार यांनी दिनांक 5.३.११.२०२२ रोजीची सदर कायद्वाच्या कलम १३(२) अन्वयं मागणी सुचनेनुसार देव रक्कम जमा करण्यात कसूर केली असल्याने कर्जदार/जामिनदारांना सेवा बजाविण्यात आली आणि एन्फोसींट ऑफ सिक्युरिटीज (इंटरेस्ट) रुल्स, २००२ च्या कलम १३(४) अन्वयं प्राप्त अधिकाराअंतर्गत अं**डरोक** (इंडिया) तिमिन्टेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी खालील अनुसुचित सविस्तरपणे नमुद प्रतिभूत मालमत्तेचा **वास्तविक** ताबा दिनांक ०५.०५.२०२४ रोजी घेण्यात आला.

देनांक ox.o?.२०२२ रोजीचे निष्पादित करारामानुसार अँझरेक (इंडिया) लिमिटेड्ने सरफायसी कायदा २००२ च्य कत्म ५ अन्वये खालील प्रतिभृती हितासह एकत्रित सर्व अधिकार, हक्क यासह वसई विकास सहकारी बँव लिमिटेडकडून उपरोक्त कर्जदारांचा वितीय मालमता प्राप्त केली आहे.

रातार-जन्मदूर जराजा जन्मदारमा ।वताथ भावभाता आस कता आह. बर ममुद कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार यांनी सदर मागणीन्सार संपूर्ण थकबाकी रक्कम जमा केलेली नाही आणि वसई विकास सहकारी बँक लिमिटेडद्वारे अंझरेक (इंडिया) लिमिटेडच्या नावे केलेल्या उपरोक्त करारनामानुसार अंझरेक (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खात्यातील देयके वसुल करण्यासाठी खाली नमुद केलेल्या मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदारांना सूचने देण्यात येत आहे की, अंझरेक (इंडिया) तिनिध्डेडच्या प्राधिकृत अधिकाच्यांना देवके वसूलीकरिता खाली नमुद केलेल्या मालमतेची विक्री करण्याची इच्छा असत्याचे प्रतियुक्त मालमत्तेच्या खोदीकरिता मोहांच्यं तिष्फापण्यातुन निविदा/बोली मागवित्या आहेत. सदः मालमतेची विक्री सक्तपणे जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाणिवाय या आधारायः केली जाईत.

लॉट	प्रतिभुत मालमत्तेचे तपशील	आरक्षित	इरठे	बोली वाढविणे
क्र.		मुल्य		रक्रम
8	श्री. संतोष एस. चाफेकर यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.२०१ (नवींन फ्लॅट क्र.३०३), क्षेत्रफळ सुमारे ४८.५२ ची.मी. तत्सम ५२२ ची.फु. (बिल्टअप), ररा मजला, अनंतराज को नऑप. ही.सोसा लि. महणून जात इमारत, इहाणुकरवाडी, कॅप्ट समीर चंदाबरकर लेन, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.	१००.००	१0.00	0.40
?	श्रीमती मंदा एस. चाफेकर यांच्या मालकीचे फ्लॉट क्र.२०२ (नवीन फ्लॉट क्र.३०१), क्षेत्रफळ सुमारे ४५७ ची.मी., २रा मजला, अनंतराज को-ऑप. ही.सोसा.लि. म्हणून ज्ञात इमारत, इहाणुकरावाडी, कॅप्ट समीर चंदावरकर लेन, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.	٥٥.00	۷.00	0.40
	एकू ण	960.00	96.00	

मत्तेची तपासणी: **०३.१२.२०२४ रोजी** स.११.००वा. ते द.०२.००वा

बोली फॉर्मचे संकलन: १८.११.२०२४ ते १३.१२.२०२४ रोजी स.१०.००वा. ते दु.२.००वा. बोली प्रपत्र सादर करणे: १६.१२.२०२४ रोजी दु.०४.००वा. पर्यंत.

बोली प्रपत्र संकलन/सादर करण्याचे ठिकाण: **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांचे कार्यालय: २०१/२०२**ए, इमा**र क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. लेलाव आणि बोली उघडण्याचे ठिकाण: **ॲझरेक**द्वारे प्राप्त झालेल्या प्रस्ताव/निविदा आमच्या वरील नमूद केलेल्य

र्हायालयात **दिनांक १७.१२.२०२४ रोजी स.११.००वा.** अधिकृत अधिकाऱ्याद्वारे उघडल्या जातील. ज्यामध्ये परस्प नियम व अटी:

प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इच्छुक बोलीदारां किंवा कोणतेही प्रतिनिधत्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विकी एएसआरईसीट ारुव ने नेपारीय आधानस्य प्राप्त कर्या नाल जोन नेपारी जागा गेलः गोलाम विकार स्टब्स्यास्यार्थे ज्ञात किंवा अज्ञात असलेत्या सर्व विद्यमान भारासह केली जात आहे. अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदा कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाज्यांना/अधिकारांसाठी/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदार असणार नाही. संपूर्ण मालमत्तेचा लिलाव वर म्हटल्याप्रमाणे जसे आहे तथे आहे, जसे आहे तसे आहे आणि जे काही आ

तसे आहे आणि कोणताही आधार नाही. लॉट क्र.१ मधील मालमत्ता लॉट क्र.२ मधील मालमत्तेसह विक्री केली जाईल. तसेच बोलिदारांनी लॉ

करिता बोलीसह लॉट क्र.२ ची बोली द्यावी. बोली प्रपत्र रु.५००/- (परतावा न करण्यायोग्य) च्या पेमेंटवर उपलब्ध होईल

. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली <mark>अँझरेक (इंडिया) लिमिटेड, इमारत क्र.२, युनिट</mark> .२०१–२०२ए आणि २००–२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला. अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३ येथे अधिकत अधिकाऱ्याकडे टिनांक १६.१२.२०२४ रोजी ट.०४.००वा. सार जन्म (कुन), जुन्म जन्म जन्म जन्म जन्म जन्म जन्म विद्यार प्रस्तार पान कुछ छुन्। स्वाप्त करावी. दिनांक १६,१२,२०१४ राजी बु,०४,००वा. नंतर प्राप्त झालेत्या बोलीचा फॉर्म किंत द अर्नेस्ट मने डिपॉझिट (इरठे) कोणत्याही कारणस्तव विचारात घेतले जाणार नाही. ईएमडीशिवाय बोली सरसकट नाकारले

यगस्वी बोली लावणाऱ्याचा ईएमडी विकीच्या मोबटल्यात गरवन ठेवला जाईल आणि अयगस्वी बिडरच मडी त्याच प्रकारे परत केला जाईल. इरठे कोणतेही व्याज सहने करणार नाही. जलद आणि योग्य प तभ करण्यासाठी बोलीदारांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील देण्याची विनंती केली जाते.

यशस्वी बोली लावणाऱ्याने ताबडतोब, म्हणजे त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या उशिरान गाडी जमे की स्थिती अमेल विकी किंमतीच्या २५% (जमा केलेल्या इस्ट्रे स्क्रमेसह) अधिकत अधिकाऱ्याकडे कराव्यात आणि डिफॉल्टमध्ये अशा ठेवीतील एचऊ जप्त केले जाईल आणि मालमत्ता पुन्हा विकल

विक्री किमतीची शिल्लक रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पृष्टीकरणाच्या १५ठ्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंव सुरक्षित धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लेखी सहमती दर्शविल्या जाणाऱ्या अशा वाढीव कालावधीसाठी अदा केली जाईल. वरील विहित कालावधीत् पैसे न भरल्यास, ठेव जप्त केली जाईल आणि मालमत्ता पुनर्विक्री केली जाईल आणि चुक करणाऱ्या खरेदीदाराने मालमत्तेवरील किंवा नंतर विकल्या जाणाऱ्या रकमेच्या कोणत्याह

९. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् अॅक्ट, २००२ अंतर्गत विहित नियम/शर्तीच्या अधीन असेल.

ईएमडी रकमेशिवाय आणि/किंवा/रिझर्व्ह किंमतीपेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही/पुष्टी केली जा

.१. इच्छुक खरेदीदार/बोलिदार यांनी **बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाखा, आयएफएससी कोड** च्युक खर्चाक (नार्यार) नार्यार पाना च्या आप अर्था अर्थान, एत्युक्तान, अर्थार नार्यात, आयुक्तिका आप बीकेआयडी00000१९ मध्ये <mark>खाते क्र.:</mark> 00९२०११९००१५३३ मध्ये एत्युक्टिती/आरटीजीएस्सई छटे क्रम चा करणे आवश्यक आहे किंवा **अंद्रारेक-पीएस ०५/२०११-२२** ट्रस्टच्या नावे काढलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृ किंवा अनुसूचित बँकेवर काढलेले आणि मुंबई येथे देय डिमांड डाफ्टद्वारे जमा करावे.

१२. इच्छुक बोलीदार **दिनांक ०३.१२.२०२४ रोजी स.११.००वा. ते द.२.००वा**. पर्यंत मालमत्तेची तपासणी करु ाकतात किंवा संपर्क तपशील: श्री. आय एन बिस्वास ०२२ ६१३८७०५३ कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केल

१३. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व ऑफर स्वीकारण्याचा किंव कारण्याचा आणि/किंवा कोणत्याही अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे.

यशस्वी बोलीदार नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च इत्यादीसाठी कायद्यानुसार ला ोणारे शुल्क/शुल्क सहन करेल. ५. विक्रीच्या अटी आणि शर्तींचे पालन केल्यावर आणि विक्रीची पुष्टी केल्यावर अधिकृत अधिकारी यशस्व

लिदाराच्या नावे विक्रीचे प्रमाणपत्र जारी करेल. १६. वरील नियोजित लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाल्यास, **ॲझरेक**ला खाजगी कराराद्वारे किंव

पुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम आणि सरफायसी कायदा, २००२ च्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार य पूचनेद्वारे लिलावाअंतर्गत सुरक्षित मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे. ७. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल.

कर्जदार आणि संयुक्त/सह-कर्जदार/जामीनदार यांना ३० (तीस) दिवसांची सूचना: संदर्भ क्र.: ॲझरेक/सरफायसी ८५७/२०२४-२०२ दिनांक ०६.०९.२०२४ अंतर्गत सरफायसी कायद्याच्या नियम ८(६) व ९(१) आणि सिक्यरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सद्वारे वर नमुद तारखेला सूचना यापुर्वीच बजाविण्यात आली आहे.

दिनांक: १३.११.२०२४ प्राधिकत अधिकारी व सीए ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४

नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.:**९१-२२-२२८२३८५२/५३, **ई-मेल**: dvfl@rediffmail.com ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					((रु.लाखात)
तपशील		संपलेली तिमाही	ì	संपलेले	संपलेले वर्ष	
	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९४.९३)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/िकंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९४.९३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९५.00)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/	, ,	, ,	, ,	` '	` ′	` ′
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(84.00)
समभाग भांडवल	300.00	१००.००	300.00	300.00	300.00	१००.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	_	_	४२६.५७
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)						
१) मूळ	-२.२१	-0.86	-३.०६	-२.६८	-8.84	-9.40
२) सौमिकत	- २. २१	-0.86	-३.०६	-२.६८	-8.84	-9.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com वेबसाईटवर

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

राजेश पवा पुर्णवेळ संचालव डीआयएन:00२३२५३ जाहीर सूचना

नचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री. श्रीकां**त गानंदराज हे फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०, ३रा मजल क्षेत्रफळ ४२५ चौ.फु. तत्सम ३८.५५ चौ.मी., किर्रम कोहौसोलि., ५९, गावदेवी रोड, पोयसर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ चे कायदेशीर मालक आहेत आणि अनुक्रमांक २१ ते २५ (दोन्हीसह) असलेले भागप्रमाणपत्र क्र.५ चे धारक आहेत.

माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांनी सदर फ्लॅर श्रीमती मे बोथेलो यांच्याकडन दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४०/२०२४) नोंद विक्री करारनामानु खरेदी केले होते. आणि श्रीमती मे बोथेलो यांनी सदर फ्लॅट त्यांचे फ

ॲन्थोनी बेथेलो यांच्यासह दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४९/२०२४) नोंद विक्री करारनामानुसा श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस व कुमारी ऑफेल्लीया डाईव्ह ांच्याकडून खरेदी केले होते.

आणि ज्याअर्थी **ॲन्थोनी बेथेलो** यांचे २८.१०.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या मृत्युच्या पश्चात त्यांची तत्नी **श्रीमती मे बोथेलो** यांनी सदर फ्लॅट माझे अशील श्री **श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे हस्तांतर केले. आणि **ॲन्थोनी बेथेलो** यांचे अन्य कायदेशीर वारसदार माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे नोंद

क.बीआरएल१/१३५८६/२०२४ नुसार दिनांक १९ सप्टेंबर

२०२४ रोजीचे नोंद मुक्तता करारनामा केला. नाणि ज्याअर्थी **श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस** व **कुमा** ऑफेल्लीया डाईव्ह आणि ॲन्थोनी बेथेलो व श्रीमती मे बोथेलो यांच्या दरम्यान झालेला दिनांक ४ नोव्हेंबर, १९९४ रोजीचा मुळ नोंद विक्री करारनामा हरवला आ आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

गाझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांना सदर फ्लॅटव कर्ज घेण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस. कायदेशी गरसदार यांना सदर फ्लॅट आणि उपरोक्त तारणाबाब बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभा ालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केल आहेत असे समजले जाईल.

आर पी. चौबे (वकील) ठिकाण: मंबई दिनांक: १४.११.२०२४ मोबा.:७२१९५८५८८५

PAT-170.85% (YOY)-

Consolidated

अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ नोंदणीकृत कार्यालयः बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यक्ति					
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	
क्र.		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
٩.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५१६५.३०१	११६६२.१८५	६४९६.८८४	५२४२.३९३	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफां/(तीटा) (कर, अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	300.022	९८४.१२०	६०७.०९७	908.६२२	
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	300.022	९८४.१२०	£00.090	908.६२२	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२९४.०७७	७६७.६१३	803.434	908.६२२	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२९४.०७७	७६७.६१३	803.434	908.६२२	
ξ.	समभाग भांडवल	2300.400	२३७७.५००	२३७७.५००	२३७७.५००	
0.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या					
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे**					
۷.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)					
l	(खंडीत व अखंडीत कार्यचेलनाकरिता)					
	१. मूळ २. सौमिकृत	9.230	३.२२९	2.448	0.386	
*3ì	परेशनमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा समावेश नाही.	•				

' ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.३११५.७४३ लाख होते.

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या त्रवा (१७१८८) जाल्यासार त जण्ड करचलाजर राक्ष्मवरमञ्ज्ञा रचुलुशान २०५५ च्या नवम ३३ अन्यय स्टीक एक्सचजसह सादर करच्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांन

सही/- मुरारी मल्लावत पुर्णवेळ संचालक

डीआयएन:०८८०९८४०

SUMIT

SUMIT WOODS LIMITED



मर्यादित पुनर्विलोकन केले आहे

दिनांक : १३.११.२०२४



Statement of Consolidated Unaudited Results for the quarter and six months ended September 30, 2024

Total Income- 95.36% (YOY)-

Standalone

All amounts are ₹ in Lakhs unless otherwise stated										
۲.,		C	uarter Ende	d	Half Yea	Year Ended				
Sr. No.	Particulars		UnAudited		UnAu	Audited				
'''		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024			
1	Total Income	4,421.89	3,515.67	3,916.70	7,937.56	7,313.66	18,247.17			
2	Net Profit / (Loss) for the period before tax	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67			
	Exceptional and/or Extraordinary items									
3	Net Profit / (Loss) for the period before tax	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67			
	after Exceptional and/or Extraordinary items									
4	Net Profit / (Loss) for the period after tax	255.42	170.69	94.30	426.11	255.95	1,036.44			
5	Total Comprehensive Income for the period	253.37	168.65	88.24	422.02	243.83	1,027.85			
	[Comprising Profit / (Loss) for the									
	period(after tax) and Other Comprehensive									
 	Income (after tax)]									
6	Paid up Equity share capital (par value	3,058.70	3,058.70	3 <i>,</i> 058.70	3,058.70	3,058.70	3 <i>,</i> 058.70			
	₹10/- each, fully paid)									
7	Earnings per equity share (par value ₹10/-									
	each)** (Not Annualized)									
	Basic Earnings Per Share	0.74	0.53	0.23	1.26	0.73	2.94			
	Diluted Earnings Per Share	0.58	0.42	0.19	0.99	0.61	2.44			
	** EPS is not annualized for the quarter and half year ended Sentember 30, 2024, quarter ended June 30, 2024, and									

** EPS is not annualized for the quarter and half year ended September 30, 2024, quarter ended June 30, 2024 and quarter and half year ended September 30, 2023.

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, http://www.nseindia.com/corporates and on the website of the Company at the URL http://www.sumitwoods.com/investors.php

2 The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ['the Act') read with relevant rules issued thereunder.

3 Our consolidated Income from operation came in at Rs. 4571.63 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 12.90% percentage YoY, and 25.78 % QoQ.

4 Our EBITDA margin came in at 13.86%, and Net Profit Margin, stood at 5.37% on consolidated basis for half year ended Sept 30, 2024.

5 Key Numbers of Standalone Financials	₹ in Lakhs							
	a	uarter Ende	d	Half Yea	Year Ended			
Particlulars		UnAudited		UnAu	Audited			
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024		
Total Income (Including Other Income)	2,536.77	1,575.02	1,298.49	4,111.79	3,000.15	6,657.71		
(Loss)/Profit Before Tax after Exceptional Items	289.82	245.00	294.28	534.82	374.82	498.58		
Total comprehensive income for the period	299.78	198.86	286.31	498.64	362.63	499.75		

299.78 Total comprehensive income for the period 6 Our standalone revenue from operation came in at Rs. 2461.68 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing, 96.20%

7 Our EBITDA margin came in at 26.12%, and Net Profit Margin, stood at 12.23% on standalone basis for half year ended

8 Sumit Woods Limited has already entered into various projects which is already ended into several redevelopment project i Mumbai where the Gross Development Value - 2747 Crores which company will be executing next 3 to 5 years For and on behalf of the Board of Directors

PLACE: MUMBAI Sd/-DATED: November 13, 2024 Mitaram Jangid Bhushan S. Nemlekar Managing Director DIN: 00043757 Whole time Director DIN: 00043824

B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097

व्हेलिएंट लॅबॉरेटरिज लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: १०४, उद्योग क्षेत्र, मुलंड-गारेगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०००८०. दुर.: ०२२-४९७१२००१ / ४९७१७२२० /४९७१७२२१| इमेल: investor@valiantlabs.in वेबसाईट: www.valiantlabs.in | सीआवएन : L२४२९९MH२०२१PLC३६५९०४

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही करिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशिल	एकमव संपलेली तिमाही संपलेली वर्ष			एकात्रत				
WARK!				संपलेली वर्ष	,	संपलेली वर्ष		
	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्याचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,३४१.३३	२,१०५.८०	६,२५०.५९	१९,१७३.३९	२,४८३.६४	२,१६९.८१	६,२५०.५९	१९,१७३.८७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	(५३१.८६)	(७७.१९)	१०६.३९	(७५.२५)	(३९०.८२)	(१६.२०)	१०६.३९	(७६.९५)
अपवादात्मक बाब	_	-	_	-	-	-	-	-
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	(५९८.२९)	(१००.५६)	७९.३४	₹४.०३	(४७४.०८)	(५०.९३)	७९.३४	३१.९६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा / (तोटा)								
(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(५९८.२९)	(१००.५६)	९६.८८	५१.५७	(४७४.०८)	(५०.९३)	९६.८८	४९.५०
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित	४,३४५.००	४,३४५.००	३,२५६.००	४,३४५.००	४,३४५.००	४,३४५.००	३,२५६.००	४,३४५.००
ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार								
उत्पन्न प्रतिभाग (रु. १०/-)				१९,३४३.१९	१८,८१६.११			१९,३४१.१२
(अ) मूळ	(१.३९)	(0.23)	0.28	०.१४	(१.०९)	(०.१२)	0.28	0.83
(ब) सौमिकृत	(१,३९)	(0.23)	0.28	०.१४	(१.०९)	(०.१२)	0.28	0.83

ठेकाण : मुंबई

१) सेबी (ितस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आण www.valiantlabs.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

१) ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्र

१) सदर वित्तीय निष्कर्ष हे सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये विहित आवश्यक नियमानुसार भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता द्रेलिएंट लॅबॉरेटिज लिमिटेड करित

संतोष वोर व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२४ डीआयएन : ०७६३३९२३